



# पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि. ०९/०४/२०१७.

## प्रेस नोट

### जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद.

दि.०९/०४/२०१८:- गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जावेद उर्फ जेबा यास अटक केली आहे.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, आज रोजी गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली कि दि. ०६/०४/२०१८ रोजी बेगमपुरा हद्दीत ३९२,३४ भा.द.वी मधील आरोपी जेबा हा बेगमपुरा स्मशानभूमीजवळ थांबलेला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पोलीस उप निरीक्षक विजय पवार व स्टाफ यांनी छापा मारला असता त्याठिकाणी सदर वर्णनाचा इसम दिसून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव जावेद उर्फ जेबा पिता रफिक पठान, वय-२५ वर्ष, रा. जयभीमनगर औरंगाबाद असे सांगितले. पोलिसांनी त्यास आपला परिचय देऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे रोख रक्कम १५००/- रु. व मतदान ओळखपत्र मिळून आले. त्याच्याकडे सदरील पक्षाबाबत विचारपूस केली असता, त्याने व त्याचा साथीदार बबला यांनी चार-पाच दिवसांपूर्वी हिमायतबागेचे पाठीमागे डोंगराच्या पायथ्याजवळ ०४.०० वाजेच्या सुमारास एका वयस्कर व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडून ७०००/- रु. रोख व एक samsung कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतल्याची कबुली दिली.

आरोपीने जबरी चोरी केलेल्या मालापक्की १५००/- रोख रक्कम काढून दिली. पोलिसांनी पोलीस स्टेशन बेगमपुरा येथील गुन्हे अभिलेख तपासला असता गु.र.न. ६१/२०१८ कलम ३९२,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोलीस उप निरीक्षक विजय पवार, पोहेकाँ/ ससाणे, पोना/ पचरंडे, किरण गावंडे, पोकाँ/ विजय पिंपळे, सातपुते, सानप, ढंगारे यांनी केली आहे.

SD/-

(रामेश्वर थोरात)  
सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)  
औरंगाबाद शहर